PUBLIC NOTICE Public At large is hereby informed that my client has intends to Purchase the Fla bearing No.105 on the First floor, B' Wing CHINAR CHS Ltd., MRS. VASUMAT NANALAL SHAH, member of CHINAR Co-op. Hsg. Soc. Ltd and owner of Flat No.105 on the First floor, B' Wing, of CHINAR Co-op. Hsg.Soc. Ltd., having address at, Ambadi Cross Road, Meena Nagar, Near St. Fransic School, Vasai Road (W), Dist. Palghar 401202, VASUMATÍ NANALAL SHAH expired or 06/08/2008. The Society intends to transfer the said Flat alongwith its shares in the name of her son MR. KAMLESH N. SHAH. Claims / Objections are hereby invited from the heir or heirs or other claimants/Objector or objections to the Transfer of the said Shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such document and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society, or to us at the below mentioned address. If no claims/objections are received within the period prescribed above, the shares and nterest of the deceased member in the Capital/property of the society along with the said flat shall be transferred in the name of MR. KAMLESH N. SHAH, in such

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share

Certificates, standing in the name of

Shri Girdharilal Agrawal of Flat No. A-

303.Sham Nirmal Chs Ltd of Narsing

Lane, s.v.road, Malad (W), Mumbai

400 064. have been reported Lost

Misplaced and that Application for

issue of Duplicate Share Certificate, in

lieu of the Lost / Misplaced Share

Certificate has been made with the

Any Individual having any objection

against issue of the Duplicate Share

Certificate to Shri Girdharilal Agrawal

may convey his/her objection in writing

to the society, within a period of 15 days

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clients

intend to purchase Flat No. B-07, on the

Ground Floor, admeasuring 480 Square feet

i.e. 44.5931 Square metres (Built up area), in the Building known as "SMRUTI" and the

Society known as "OM SMRUTI CO-OP. HSG. SOC. LTD.", constructed on land

bearing Survey No. 354, Hissa No.6, Survey No. 51, Hissa Nos. 20/2, 20/3, 15-B, lying, being and situated at Village Virar, Taluka Vasai, District Palghar (old District Thane), within the area of Sub-Registrar at Vasai (hereinafter referred to as "the said Flat"),

from its owners (1) MR.SUDHIR PANDURANG LOKHANDE,(2)MRS.

Originally, the said Flat was sold by Messrs. JIVDANI BUILDERS to MRS.DEEPA DATTATRAY PIMPLE, vide an Agreemen

dated 13/10/1988, registered in the Office of

Sub-Registrar at Vasai, under document No. 3667, dated 13/10/1988. Subsequently, MRS. DEEPA DATTATRAY PIMPLE sold

and transferred the said Flat to (1) MR. SUDHIR PANDURANG LOKHANDE, (2)

MRS. RENUKA SUDHIR LOKHANDE, vide

an Sale Agreement dated 02/06/2022, registered in the Office of Sub- Registrar at

/asai-5, under document No. VSI5-8610-

Out of the aforesaid original Agreement

dated 13/10/1988, executed between Messrs.JIVDANI BUILDERS and MRS.

DEEPA DATTATRAY PIMPLE, its original

registration receipt bearing document No. 3667, dated 13/10/1988 issued by Sub-

Registrar Vasai, has been lost/misplaced &

not traceable by MR. SUDHIR PANDURANG LOKHANDE & MRS.

RENUKA SUDHIR LOKHANDE and they

have lodged the online complaint regarding

oss of said documents at Virar Police Station

Any person/s, Bank/s, Financial Institution/s

etc. having any claim against or to the said

Flat or any part thereof by way of mortgage

gift, sale, possession, inheritance, lease, license, lien, exchange, maintenance, charge, agreement, share, easement or

otherwise howsoever or whatsoever are

required to make the same known in writing with supporting documents to the

undersigned at his Office No. A/9, 1st Floor,

Mirza Nagar Premises Co-op. Soc. Ltd., Opp.

Railway Bridge, Virar (East), Taluka Vasai,

District Palghar, PIN 401305, within 14 days

from the date hereof, failing which it will be

resumed and/or deemed that there are no

N.D. BHIWANDKAR

Date: 29/05/2025

such claims and if any, the same have been

ived or abandoned

Place : Virar

2022, dated 02/06/2022.

on 26/05/2025.

RENUKA SUDHIR LOKHANDE.

of Publication of this Notice.

Society.

Sdf-Date: 29/05/2025 Adv. Sharukh Shaikh Place :Vasai Shop no. 07, Ground floor, Agarwal Peace Heaven Bhabhola Vasai Road (W) Dist. Palghar 401202

manner as is provided under the bye-law

PUBLIC NOTICE

This notice is hereby issued to inform the general public that the parents of my client, the late Mr. Pradeep Jagadish Bhagat, and his wife Mrs. Vinita Pradeep Bhagat, were members of Gaurav Woods Phase-II CHS Ltd. Building Nos. A, B, and C, near NEMINATH HEIGHTS, Unique Gardens, Gaurav City, Mira Road (E), Mira Bhayandar, Maharashtra 401107.These shares pertain to ownership o Flat No. **607**, Building **A**, situated on the 6th floor of the society building. The said flat was jointly held by the **late Mr. Pradeep Jagadish** Bhagat and Mrs. Vinita Pradeep Bhagat each holding a 50% undivided share

Mr. Pradeep Jagadish Bhagat passed away on 13th October 2020, leaving behind the ollowing legal heirs: Mrs. Vinita Pradeer Bhagat (Wife), Mr. Pritam Pradeep Bhaga (Son), Mr. Purushottam Pradeep Bhaga Son), Ms. Priyanka Pradeep Bhaga

The legal heirs, namely Mr. Pritam Pradee Bhagat, Mr. Purushottam Pradeep Bhagat and Ms. Priyanka Pradeep Bhagat, have expressed no objection and have relinquished /released their rights in respect of the deceased's 50% share in the said flat in favou of their mother, Mrs. Vinita Pradeep Bhagat v executing a Release Deed/to that effect Mrs. Vinita Pradeep Bhagat, being already a 50% joint owner of the said flat, is now seekin the transfer of the remaining 50% share held by her deceased husband, thereby becoming he sole and absolute owner (100%) of Flat No 607, Building A, in accordance with the bye laws of the society. Accordingly, the society nvites claims or objections, if any, from an other heirs, claimants, or objectors in respect of the said transfer of shares and interest in the capital/ property of the society. Such claims or objections must be submitted within **15 days** from the date of publication of this notice, along with documents and proof in support.

In the absence of any claim or objection within the prescribed time, the society shall proceed with the transfer of the said shares and interes n favour of Mrs. Vinita Pradeep Bhagat as per the applicable rules and bye-laws, withou any further reference.

GANESH LOHAKARE (Advocate) F-002/004, Vasudev Complex CHS LTD, Near Laxmi Park, Kanakia, Mira Road, (E) Thane:-401107. **Date**: 29/05/20 Date: 29/05/202

VAGHANI TECHNO-BUILD LIMITED

CIN: L74999MH1994PLC187866
903 & 904, KRUSHAL COMMERCIAL TOWER, GHATKOPAR-MAHUL ROAD, CHEMBUR (WEST), MUMBAI - 400089, MAHARASHTRA
Email id-vtbl1987@gmail.com; Website - www.vaghanitechnobuild.com

CORRIGENDUM

Corrigendum to financial results of the company published on 28th May 2025 in 'Active times' Please read correct dates and details in header of the result table as under:

		(Quarter Ended	Year Ended		
Sr. No.	Particulars	31.03.2025	31.12.2024	31.03.2024	31.03.2025	31.03.2024
'**		(Audited)	(unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
There is no change in any figures other than dates and details reported above.						

For, VAGHANI TECHNO - BUILD LIMITED JATINKUMAR TULSIBHAI PATEL Date: 28.05.2025

RELIC TECHNOLOGIES LIMITED

J-BLOCK, BHANGWADI SHOPPING CENTRE, KALBADEVI ROAD, MUMBAI 400002 CIN NO. L65910MH1991PLC064323

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED

MARCH 31, 2025						
			(1	Rs. In Lakhs)		
				ended		
Particulars	March			March		
	. ,			31, 2024 Audited		
linee me	Audited	Audited	Audited	Audited		
	15.50	20.00	100.00	153.31		
·						
				11.12 164.43		
·	10.70	40.91	170.33	104.43		
I •						
` '	-	<u> </u>	-	_		
, ,	-	-	-	-		
	-	_	_	_		
	30.25	11.98	52.98	47.70		
	0.71	0.79	2.84	2.41		
(f) Depreciation and amortisation expenses	4.97	4.17	21.20	18.31		
(g) Other expenses	3.50	90.25	269.47	184.68		
Total expenses (IV)	39.43	107.19	346.49	253.10		
Profit before exceptional items and tax (III - IV)	(22.64)	(66.28)	(170.13)	(88.67)		
Exceptional Items	•	· · ·		` -		
Profit after exceptional items and before tax (V+VI)	(22.64)	(66.28)	(170.13)	(88.67)		
Tax expense						
- Current year	-	-	-	-		
- Deferred tax	1.74	(1.42)	1.74	(1.42)		
- Short / Excess Provisions	-	1.99	-	1.99		
Total Tax Expense	1.74	0.57	1.74	0.57		
Net Profit for the period/year (VII - VIII)	(24.38)	(66.85)	(171.87)	(89.24)		
Other Comprehensive Income/(Loss)						
A (i) Items that will not be reclassified to profit or loss	-	2.20	(2.31)	2.20		
(ii) income tax relating to items that will not be reclassified to profit or loss	_	-	-	-		
Total other comprehensive income/(loss), net of taxes		2.20	(2.31)	2.20		
Total comprehensive income for the period (IX+X)	(24.38)	(64.65)	(174.18)	(87.04)		
Paid up equity share capital (Face value of `10 each)	360.00	360.00	360.00	360.00		
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet.		_	642.85	199.28		
Earnings Per Share (of Rs. 1 each) (not annualised):						
		(4.00)				
(a) Basic (Rs)	(0.68)	(1.86)	(4.77)	(2.48)		
	Income Revenue From operations Other Income Total Income (I+II) Expenses (a) Cost of materials consumed (b)Purchases of stock-in-trade (c) Changes in inventories of finished goods and work-in-progress (d) Employee benefit expenses (e) Finance cost (f) Depreciation and amortisation expenses (g) Other expenses Total expenses (IV) Profit before exceptional items and tax (III - IV) Exceptional Items Profit after exceptional items and before tax (V+VI) Tax expense - Current year - Deferred tax - Short / Excess Provisions Total Tax Expense Net Profit for the period/year (VII - VIII) Other Comprehensive Income/(Loss) A (i) Items that will not be reclassified to profit or loss (ii) income tax relating to items that will not be reclassified to profit or loss Total omprehensive income for the period (IX+X) Paid up equity share capital (Face value of 10 each) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet.	Name	Name	Particulars		

The above audited financials results were approved in the meeting of the board of directos held on 27th May 2025, reviewed and recommended by the Audit Committee

The company has accquired 69.5% of Truhealthy Wellness Private limited in Mar 25 and it became subsidiar of Relic Technologies Ltd. Hence previous period quarters are not comparable.

The figures for the last quarter are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published unaudited year to date figures up to the third quarter of the financial year

Previous periods' figures have been regrouped and reclassified wherever necessary for the purpose of comparison. Pursuant to approval of Shareholders of the Company at their meeting held on 18th March 2025, The Company has issued 15,50,000 equity shares of Rs. 10 each at a price of Rs. 85 each. However, the allotment of the said shares was completed on 5th April 2025 and hence the same is not reflected as on 31st March 2025. The Company is engaged in single business segment.

The above is an extract of the detailed format of quarterly and year to date financial results filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. the full format of the quarterly and year to date Financial Results alogn with the Auditors Report are available on the website of the BSE Limited and have been posted on the Company's website i.e. https://relictechnologies.in/ and can be accessed by scanning the QR Code given below



For and on behalf of the Board of Directors o RELIC TECHNOLOGIES LT Baijoo Raval Wholetime Director DIN: 00429398

GSL SECURITIES LIMITED

CIN: L65990MH1994PLC077417

Dlace: Mumbai

Date: 27th May 2025

1/25 & 1/26, 1st Floor, Tardeo Airconditioned Market Society, Tardeo Road, Mumbai - 400 034 Tel No: 022-23516166 Email: gslsecuritiesltd@gmail.com Website: www.gslsecurities.com

The Audited financial results of GSL Securities Limited ("The Company") along with the Auditors Reports from Statutory Auditors of the Company for the quarter and financial year ended March 31, 2025, have been reviewed by the Company's Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meetings held on Tuesday, May 27, 2025, in accordance with the Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The aforementioned financial results along with the Audited reports of the Statutory Auditors thereon are available on the website of BSE {www.bseindia.com} and CSE Website {www.cse-india.com} as well as on the Company's website www.gslsecurities.com. The same can be accessed by scanning the QR code provided below.

Place: Mumbai Date: 27th May, 2025

For GSL Securities Limited Sd/-

S.K. Bagrodia

Managing Director DIN:00246168

Truhome

TRUHOME FINANCE LIMITED (Formerly Shriram Housing Finance Ltd.) Head Office: Level -3, Wockhardt Towers, East Wing C-2, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051;

Tel: 1800 102 4345; Website: http://www.truhomefinance.in Reg.Off.: Srinivasa Tower, 1st Floor, Door No.5, Old No.11, 2nd Lane, Cenatoph Road, Alwarpet, Teynampet, Chennai-600018 PROPERTY FOR SALE UNDER PROVISION OF SARFAESI ACT, 2002 THROUGH PRIVATE TREATY

Notice of Sale by Private Treaty under Rule 8 read with Rule 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/s and Guarantor/s that the below described immovable properties mortgaged/charged to

Truhome Finance Limited (formerly M/s Shriram Housing Finance Limited), the Physical Possession of which have been taken by the Authorized Officer of Truhome Finance Limited, will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis through Private Treaty on 16.06.2025 for recovery of the balance due to Truhome Finance Limited from the Borrowers And Guarantors, as mentioned in the table. The Authorised Officer is hereby giving notice to sale of property as mentioned in the table through Private Treaty in terms of Rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

,	, ,	, ,	
Name of Borrowers/ Co-Borrowers/ Guarantors/Mortgagers	Amount of Recovery and date of Demand Notice	Reserve Price (Rs.) and EMD Amount and Private Treaty Execution Date	Contact Person Details – (AO and Disposal team)
1. IMRAN IQBAL MERCHANT 2. NADIYA MERCHANT	Demand Notice Date: 14.09.2023	Rs. 16,00,000/- (Rupees Sixteen Lakhs Only)	Santosh Agaskar - 8169064462
BOTH ARE HAVING ADDRESS:ALL ARE RESIDING AT: Room no.58 3rd Floor Karimbaad CHS 11603 Immam Chinchbunder Mumbai 400009	Rs. 38,07,943/- as on 12-09-2023 under	Bid Increment: Rs. 10,000/- and in such multiples.	Ashfaq Patka:
ALSO AT,Room no. 08/A 168/180 Husseini Mansion 1st Floor Pala Gali Chinchbunder Post office Dongri Mumbai 400009. ALSO AT,Flat no. 12 4th Floor Sai Krupa CHS Plot no. A/67	reference of Loan Account No. SHLHVSAI0000328	Earnest Money Deposit (EMD) (Rs.)	9819415477 Customer Care Number :-
Sector 4, Asudgaon New Panvel 410206. Date of NPA – 03/09/2023	with further interest at the contractual rate,	Rs. 1,60,000/- (Rupees One Lakhs Sixty Thousand Only)	022 -40081572
Date of Possession & Type 10th February 2024 & Physical Possession	within 60 days from the date of receipt of the said notice.	Last date for submission of EMD : 15th June, 2025, Time 10.00 a.m.	Property Inspection Date: 05th June 2025
Encumbranches known Not known	Description of Prope	to 05.00 p.m.	
		· · · · · · · · · · · · · · · · · · ·	

ALL THAT PIECE AND PARCEL OF FLAT NO.12 4TH FLOOR ADMEASURING 505 SQ. FT. BUILT UP AREA IN THE BUILDING KNOWN AS SAI KRUPA PLOT NO. 4/67 SECTOR NO.4 ASUDGAON NEW PANVEL NAVI MUMBAI 410206 LYING BEING SITUATED AT VILLAGE ASUDGAON OUT OF 12 (1/2) % EXPANSION SCHEME CONTAINING BY MEASUREMENT 350.00 SQ. MTRS. OR THEREABOUTS TALUKA PANVEL DISTRICT RAIGAD BOUNDED BY BOUNDARIES AS UNDER: ON OR TOWARDS THE EAST - ROAD, ON OR TOWARDS THE WEST - CIDCO LAND, ON OF TOWARDS THE SOUTH - PLOT NO 68 ON OR TOWARDS THE NORTH - PLOT NO 63

For detailed terms and conditions of the sale, please refer the website of Truhome Finance Limited (Formerly Shriram Housing Finance Limited) website. The intending buyer have to submit their EMD amount to be deposited by way of RTGS/NEFT to the account details mentioned herein below: BANK NAME: AXIS

BANK LIMITED BRANCH: BANDRA KURLA COMPLEX, MUMBAI BANK ACCOUNT NO. Current Account No. 911020045677633 IFSC CODE: UTIB0000230. The mortgagors/borrowers are given a last chance to pay the total dues with further interest before the Date of Sale, failing which secured assets will be sold as

per above schedule through Private Treaty.

Date: 29-05-2025

Sd/- Authorised Officer- Truhome Finance Limited (Formerly Shriram Housing Finance Limited)

GOVERNMENT OF MAHARASHATRA Executive Engineer Central Mumbai Electrical Division P.W.D.Worli, Mumbai TENDER NOTICE NO. 11/2025-26

Online tender in B1 form are invited by Executive Engineer Central Mumba P.W.D. Electrical Division Mumbai from Experienced Contractor. Blank tender and detail tender notice are available on site http://mahapwd.gov.in. It can be downloaded from 28.05.2025 to 04.06.2025 upto 05.30 PM. and bid opening will be on 06.06.2025 after 11.00 Am (if possible)

Note: There is 15 tender in the above tender notice details tender notice is available on the notice board of office of Ex. Engineer Central Mumbai P.W.D. Electrical Division, Worli

(Estimated Cost Of The Work 3.00 to 10.00 Lakhs)

OW/No-EE/CMED/TENDER/ 1790 /2025 Dt. 25/05-/2025

Executive Engineer Central Mumbai Electrical Division P.W.D.Worli, Mumbai

BUREAU VERITAS
EVICENTIANO
EVI

Place: Aurangabad Date: 27-05-2025

Diluted : INR

Statement of Assets and Liabilities

आरओसी-२०२५-२६/क्र.-५/सी८४६

JAINEX AAMCOL LIMITED Regd Off & Works: L-3 MIDC, Industrial Area,

P.O. Chikalthana, Aurangabad 431006 Tel: +91 240 6614480 Fax No . +91 240 2482208 Email: kb@jnxaamcol.co.in/ info@jnxaamcol.co.in

CIN: L74999MH1947PLC005695

	EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE									
QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025 (Rs. in Lakhs, except E										
Sr.	PARTICULARS	C	uarter Ended	ı	Year Ended	Year Ended				
No		3/31/2025 Reviewed	12/31/2024 Reviewed	3/31/2024 Reviewed	3/31/2025 Audited	3/31/2024 Audited				
1	Total Income from Operations	597.84	658.00	615.13	2384.82	2098.02				
2	Net Profit / (Loss) for the period	-11.31	1.64	44.8	43.57	74.52				
	(Before tax, Exceptional and/or Extraordinary items)									
3	Net Profit / (Loss) for the period before Tax	-11.31	1.64	44.8	43.57	74.52				
	(Before tax, Exceptional and/or Extraordinary items)									
	Net Profit / (Loss) for the period after tax	-7.25	1.17	31.21	34.49	51.94				
	(After Exceptional and / or Extraordinary items)									
5	Total Comprehensive Income for the period	-7.25	1.17	31.21	34.49	51.94				
	comprising Profit / Loss for the period (after Tax)									
	and other Comprehensive Income (after Tax)									
6	Equity Share Capital	149.94	149.94	149.94	149.94	149.94				
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each)									
	(for continuing and discontinuing operations)									
	Basic & Diluted	-0.48	0.08	2.09	2.30	3.47				
NO	TES:	NOTES:								

. The above is an extract of the detailed Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's webs

2. The aforesaid Unaudited financial results have been revie of the Company at their meeting held on 05/27/2025 The figures have been rounded to the two decimals of the lakhs. Previous year's figures have been regrouped, recast and rearrange.

ecessary to make them comparable with the current period figures. For JAINEX AAMCOL LIMITED

KUNAL BAFNA CHIEF FINANCIAL OFFICER & WHOLE-TIMEDIRECTOR DIN: 00902536

MANRAJ HOUSING FINANCE LIMITED Regd.Office: 3, Pushpa Apartment, General Vaidya Chowk, JALGAON - 425002 Tel - 0257-2226681-2-3. CIN: L65922MH1990PLC055000

Statement of Audited Financial Results for

	the quarter	and yea	r ended	31/03/20)25 _{(INR}	in Lakhs)
			uarter ende			ended
Sr. No.	Particulars	31/03/2025 Audited	31/12/2024 Unaudited	31/03/2024 Audited	31/03/2025 Audited	31/03/2024 Audited
1	Income from Operations					
	a) Revenue From Operations	0.00	0.00	0.00	0.00	0.60
	b) Other Income	2.80	0.52	1.90	54.29	7.50
	Total Income (a+b)	2.80	0.52	1.90	54.29	7.50
2	Expenses					
	a) Cost of Material Consumed	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	b) Purchase of Stock in Trade	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	c) Changes in Inventories of finished goods,	l				
	Stock-in-trade and work-in Progress	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	d) Excise duty	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	e) Employee benefits expenses	1.19	1.23	1.07	4.59	5.31
	f) Finance Cost	0.12	0.00	0.00	0.12	0.00
	g) Depreciation and amortisation expense	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	h) Other expenses (Any item excess 10 % of					
	the total expenses relating to continuing	F 00	0.00	4.00	45.04	40.00
	operation to be shown separately)	5.36	3.30	4.69	15.94	13.26
3	Total Expenses	6.67 -3.87	4.53 -4.01	5.76	20.65 33.64	18.57 -11.07
3	Profit/(Loss) before tax (1-2) Tax expense	-3.87	-4.01	-3.86	33.64	-11.07
4		0.00	0.00	0.00	0.00	
	a) Current Tax	0.00 0.00	0.00 0.00	0.00 0.00	0.00 0.00	0.00 0.00
	b) Deferred Tax Total Tax expense	0.00	0.00	0.00	0.00	0.00
5	Profit/(Loss) for the period from continuing	0.00	0.00	0.00	0.00	0.00
l o	operations (3-4)	-3.87	-4.01	-3.86	33.64	-11.07
6	Other Comprehensive Income	-3.67	-4.01	-3.00	33.04	-11.07
ľ	a) Items that will not be reclassified to					
	profit or loss	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	b) Income tax relating to items that will not be	1 0.00	0.00	0.00	0.00	0.00
	reclassified to profit or loss	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	Total Other Comprehensive Income,	1 0.00	0.00	0.00	0.00	0.00
	net of Income tax	0.00	0.00	0.00	0.00	0.00
7	Total Comprehensive Income for the	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Ι΄	period (5+6)	-3.87	-4.01	-3.86	33.64	-11.07
8	Paid-up equity share capital:	0.07	7.01	0.00	00.04	''.07
١	(Face Value INR 10/- each)	500.00	500.00	500.00	500.00	500.00
9	Reserves excluding revaluation reserves	000.00	000.00	000.00	000.00	000.00
ľ	asper Balance Sheet of Previous year	-526.99	-526.99	560.62	-526.99	560.62
10	Earning Per Share (EPS)		525.50	555.52		555.02
	(Face Value INR 10/-each)(not annualised)					
	Basic : INR	-0.08	-0.08	-0.08	0.67	-0.22
ı	l	1 111	1 111	1	1 1111	1 77

-0.08

-0.08

(INR in Lakhs) Notes:-

-0.08

0.67

-0.22

			,		
Sr No.	Particulars	As at 31/03/2025	As at 31/03/2024	1	The above Audited Financial Results have
INO.		Audited	Audited		been reviewed and
	A .				recommended by the
ı	Assets 1. Non-Current Assets				Audit Committee and
	(a) Property, Plant and Equipment	0.00	0.00	l	approved and taken on
	(b) Capital work in Progress	0.00	0.00		record by the Board of
	(c) Other Intangible Assets	0.00	0.00	l	Directors at their
	(d) Financial Assets	0.00	0.00	l	
	(i) Non-current investments	5.00	7.64	l	meeting held on
	(ii) Long-term Loans and Advances	0.00	1028.59		28/05/2025.
	(e) Non Current Tax assets	0.35	0.33	2	The figures for the last
	(f) Other non-current assets	1854.67	826.08	l	quarter results are the
	Total Non Current Assets	1860.02	1862.64	l	balancing figures
	2. Current Assets				between the audited
	(a) Inventories	88.71	88.71		figures in respect of the
	(b) Financial Assets			l	
	(i) Trade and other receivables	1.25	1.14	l	full financial year and
	(ii) Cash & Cash Equivalents	3.11	3.80	l	published year to date
	(iii) Short-term Loans and advances	0.83	0.83		figures up to the third
	(c) Other current Assets	0.00	0.00		quarter of the
	Total Current Assets	93.90	94.48	l	respective financial
	Total Assets	1953.92	1957.12	l	year.
II	Equity And Liabilities Equity			3	This Statement has
	(a) Equity Share Capital	500.00	500.00	ľ	been prepared in
	(b) Other Equity	0.00	0.00	l	accordance with the
	(i) Reserves and Surplus	0.00	0.00	l	Companies (Indian
	1.1 Other Reserves				
	a) General Reserve	81.58	81.58	l	Accounting Standards)
	b) Profit & Loss Apropriation A/c	-809.34	-842.97	l	Rules, 2015 (Ind AS)
	c) Special Reserve u/s				Prescribed under
	(36) 1(Viii) I.T.1969	200.77	200.77		Section 133 of the
	Total of Reserve & Surplus	-526.99	-560.62	l	Companies Act, 2013
	Total Equity	-26.99	-60.62	l	and other recognised
	Liabilities			l	accounting practices
	Non-Current Liabilities			l	and policies to the
	(a) Financial Liabilities			l	extent applicable.
	(i) Borrowings-from Bank	1953.57	687.03	l.	
	(ii) Loans from related Parties	0.00	1301.46	4	,
	(b) Provisions	0.00	0.00		have carried out the
	(c) Deferred Tax Liabilities	0.00	0.00	l	audit for the year ended
	(d) Other Non-Current Liabilities	19.36	19.35		31st March 2025.
	Total Non-Current Liabilities 2. Current Liabilities	1972.93	2007.84	5	The Board of Directors
	(a) Financial Liabilities	6.98	0.00	ľ	have not recommended
	(a) I manual Liabilities	0.98	0.00	1	nave not recommended

Total Current Liabilities

Total Equity and Liabilities

Total Liability

Board of Directors have not recommended a dividend.

0.00

0.00

9.90

2017 74

1.00

0.00

0.00

1980.91

1953.92

The Figures for the previous period have been regrouped

wherever necessary. 1957.12 By Order of the Board

For Manraj Housing Finance Limited

Place : Jalgaon Date: 28/05/2025

(c) Current tax Liability (Net)

(d) Other current liabilities

Managing Director

राहुल गांधींच्या तोंडाला काळे फासणारः बाळा दराडे

सार्वजनिक सूचना

सर्व सामान्य जनतेने सूचना घ्यावी की, सदनिक क्रमांक ४०६, चौथा मजला इमारत क्रमांक २/बी श्री साई (एस.आर.ए.) को. ऑप हौ.सो.लि. हरियाली व्हिलेज महर्षी कर्वे नगर कांजूरमार्ग (पूर्व) मुंबई - ४०००४२, हि सदनिका कै. अर्जुन बंडू शिंदे यांच्या नावे असून कै. अर्जुन बंडू शिंदे यांचे निधन मुंबई येथे दिनांक १९/०८ /२०२४ तसेच कै. मंजुळा अर्जुन शिंदे यांचे निधन मुंबई येथे दिनांक - ०५/११ /२०१८ रोजी झालेले असून त्यांच्या मागे श्री. सचिन अर्जुन शिंदे हे सदरच्य सदनिकेचे एकमेव कायदेशीर वारस आहेत.

श्री. सचिन अर्जुन शिंदे हे सदरची सदनिक आपल्या नावे हस्तांतर (Transfer) करीत आहेत. सर्व जनता, संस्था यांना सदर सदनिके मध्ये कोणताही दावा किंवा हक्क मागणी किंवा आक्षेप असल्यास आवश्यक कागदपत्रासह खालील नमूद पत्त्यावर १५ दिवसाच्या कालावधीत आणण्याची सूचना घ्यावी, त्या नंतर दावे, आक्षेप गहीत धरले जाणार नाही

ठिकाण : मुंबई, दिनांक : २९/०५/२०२५ २/बी, सोसायटी कार्यालय श्री साई (एस.आर.ए.) को.ऑप. हौ. सो. लि., हरियाली व्हिलेज महर्षी कर्वे नगर कांजूरमार्ग (पूर्व)

सर्वांना येथे सुचित करण्यात येत आहे की, कुमारी तेजल **गोरख शिंदे** या फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, सी विंग, मे ोपांकर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडचं दीपांकर म्हणून ज्ञात सोसायटी, एल्फिन्स्टन जे.बी. मार्ग माणानसार **श्री. नारायण यशवंत खोसे** हे सदर फ्लॅटचे मालक होते. श्री. नारायण यशवंत खोसे यांचे १९.०१.२०१४ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात **१. कैलास नारायण** खोसे. २. नंदिकशोर नारायण खोसे. ३. मंगेश नारायण खोसे (मुले), ४. श्रीमती आशा लहु पाबळे, विवाहापुर्वीचे नाव कुमारी आशा नारायण खोसे (मुलगी) हे आहेत पुर्नविकासानंतर मे. दीपांकर को -ऑपरेटिव्ह हौसिंग <mark>नायटी लिमिटेड,</mark> विक्रेता आणि <mark>श्रीमती ताराबाई नाराय</mark>ण खोमे. खोदीदार यांच्या दरम्यान दिनांक ०३ ०१ २०२३ रोजीचे नोंदणी क्र.एमबीआय-२/१४६/२०२३ अंतर्गत नों अमलेले दिनांक ०३ ०१ २०२३ ग्रेजीचा विकी कग्रानाम झाला. दिनांक २४.०२.२०२३ रोजीचे नोंदणी क्र.बीबीई-१/१५२८/२०२३ अंतर्गत नोंद असलेले दिनांव २४.०२.२०२३ रोजीचे विक्री करारनामानसार श्रीमती ताराबाई नारायण खोसे यांनी सदर फ्लॅट श्रीमती तेजल गोरख शिंदे यांच्याकडे मालकीत्वावर विकी केले आणि तेव्हापाम त्यांच्याकडे मालक म्हणून सदर फ्लॅटचा वापर, वहिवार

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत मालकीत्व, भाडेपट्टा वहिवाट, तारण, कर्ज, मालकीहक, अधिभार, वारसाहब इत्यादी स्वरुपात काही दावा किंवा अधिकार असल्या त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसात त्यांचे दावा आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपार खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. अन्यथा अशा व्यक्तीं दावा त्याग किंवा स्थिगत केले आहेत असे समजले जाईल ठिकाण: मंबई दिनांक: २९.०५.२०२ रामसागर के. कनोजिया (वकील उच्च न्यायालय)

कार्यालय: बार रूम, एम.एम. कोर्ट अंधेरी, ३रा मजला मुंबई - ४०००४२ अंधेरी (पूर्व), मूंबई-४०००६९. मोबा.:९८६७६८१०७

FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED CIN: L65100MH1985PLC205386

Regd. Off.: 22, 7TH Floor, Manek Mahal, Next to Hotel Ambassador

90 Veer Nariman Road, Churchgate -400020 EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2025

Particulars	Qu	arter Ended	Year E	inded
	31/03/2025	31/03/2024	31/03/2025	31/03/202
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited
Total income from operations (Net)	60.67	24.55	194.12	96.5
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(4.21)	5.08	56.41	59.2
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	(4.21)	5.08	56.41	59.2
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary & Exceptional items)	(2.31)	0.21	43.08	44.3
Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after Tax and Other Comprehensive Income(after tax)	(14.42)	3.31	22.79	26.4
Equity Share Capital	515.25	446.50	515.25	446.5
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	1,032.41	679.0
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)	-	-	-	
Basic :	(0.0449)	0.0056	0.84	1.2
Diluted:	(0.0391)	0.0051	0.73	1.1
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)				
Basic :	(0.0449)	0.0056	0.84	1.2
Diluted :	(0.0391)	0.0051	0.73	1.1

- . The above Audited Financial Results were reviewed by the Audit Committee and thereafter the Board of Directors have approved the above results at their respective meetings held on 27/05/2025. The Statutory Auditors of the Company have carried out the audit of the aforesaid Financial Results pursuant to Regulation 33 of SEBI(Listing Obligation ar Disclosure Requirements) Regulations 2015.
- 2. The Financial Results of the Company have been prepared in accordance with India Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards Rules, 2015 as specified in Section 133 of the Companies Act, 2013 as amended by the
- Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rule, 2016. 3 The Company has deployed major Funds in the Investment in Property, Shares an
- Deposits, and accordingly is doing its business in the single segement.

 4. The Figures of the Previous Year have been regrouped / recast wherever necessary. The figures for quarter ended 31st March 2025 are balancing figures between the audited figures of the full financial year and the reviewed year-to-date figures up to the third quarter of the financial year.
- The Provision for Bonus & Gratuity has not been made as the same is applicable to the Organisations having more than 20 & 10 Employees respectively. The number of Employees of the Company as on 31st March, 2025 was less than the aforesaid prescribed

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON 31ST MARCH 2025							
			(Rs.	in Lakhs)			
Particulars	Qua	rter Ended	Year E	inded			
	31/03/2025	31/03/2024	31/03/2025	31/03/2024			
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)			
Total income from operations (Net)	2,659.20	-	3,328.42	-			
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptionaland/ or Extraordinary items)	(43.88)	-	283.97	-			
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional &/or Extraordinary items)	(43.88)	-	283.97	-			
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary & Exceptional items)	(46.16)	-	266.47	-			
Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after Tax and Other Comprehensive Income(after tax)	(58.27)	-	246.17	-			
Equity Share Capital	515.25	-	515.25	-			
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-		-	-			
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)	-		-				
Basic :	(0.90)	-	5.17	-			
Diluted:	(0.78)	-	4.50	-			
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)	-		-				
Basic :	(0.90)	-	5.17	-			
Diluted :	(0.78)		4.50	-			

- Notes: Notes.
 1. The above audited Consolidated Financial Results were reviewed by the Audit Committee and thereafter the Board of Directors have approved the above results at their respective meetings held on 27/05/2025. The Statutory Auditor of the company have conducted the Audit Report of the aforesaid audited financials Results on 27/05/2025
- These Consolidated Financial Statement of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as specified in Section 133 of the Companies Act, 2013 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rule, 2016. These financial statment are presented in accordace with the requirements of regulation 33 of the SEBI (Listing obligations and disclosure requirements) Regulations 2015 read with other relevent rules and circulars issued thereunder
- Starlight Box Theatres Pvt Ltd has become 51.61% Subsidiary of the company w.e.f. 23rd
- During the Quarter 31/12/2024, the Company had acquired on Private Placement basis, 13,000 Equity Shares of DARS Transtrade Private Limited (Formerly known as V3 Constructions Private Limited) and the said DARS Transtrade Private Limited has become the Subsidiary of the Company w.e.f. 23/10/2024
- 5. The company has invested funds in New India RE and Infra LLP as a partner with 64% of capital contribution in the said LLP vide LLP agreement dated 11/11/2024. Further the company will exercise control over this LLP and hence the books of this LLP will be consolidated along with the books of the company.

 6. Since the Company had no subisidiaries in the previous Year, therefore there is no
- consolidated results of the said previous guarter and Year ended on 31/03/2024. For FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED

Place:- Mumbai Date:- 27.05.2025

Notes:

PREM KRISHAN JAIN Chairman & Wholetime Director (DIN: 09304822)

नमुना युआरसी-२

कायहान्चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम २०१४ चे नियम ४(१) नुसार)

- येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ रं भाग १ अंतर्गत रायेशन एन्टरप्रायझेस एलएलपी (एलएलपीआयएन: एबीबी-०५१२) य एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६, ७, ८, सेक्टर ५ आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे पंधरा (१५ दिवसानंतर परंतु तीस (३०) दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्याचे नियोजित आहे. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:
- सर्व प्रकारचे खाद्य व खाद्य पदार्थ, मसाळे व अन्य संबंधित वस्त, साहित्व, उपकरणे ग्राहकोपयोगी वस्तू व त्यासंबंधी तयारी करण्याचे वस्तू आयात, प्रक्रिया, बांधणी, वितरण निर्यात, विपणन, विक्री, सेवा व व्यवहार करणे
- नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्याल ७, तळमजला, प्लॉट-९, माझगाव अपार्टमेंट, रामभाऊ भोगले मार्ग, नारियलवाडी माझगाव, मुंबई-४०००१० येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.
- येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६, ७, ८, सेक्टर ५, आयएसटी मनेसार जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून एकवीस (२१) दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृ कार्यालयात पाठवावी.

आज दिनांकीत २९ मे, २०२५

अर्जदारांच्या वतीने व करिता रायेशन एन्टरप्रायझेस एलएलर्प सही/-

१. आदिल अब्दलकरीम मेमन

RELIC TECHNOLOGIES LIMITED

J-BLOCK, BHANGWADI SHOPPING CENTRE, KALBADEVI ROAD, MUMBAI 400002 STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED

	,				Rs. In Lakh
_			er ended		ended
Sr. No	Particulars	March 31, 2025 Audited	March 31,2024 Audited	March 31,2025 Audited	March 31, 202 Audite
	Income				
1	Revenue From operations	15.50	38.20	166.32	153.
11	Other Income	1.28	2.71	10.03	11.
Ш	Total Income (I+II)	16.78	40.91	176.35	164.
I۷	Expenses				
	(a) Cost of materials consumed	-		-	
	(b)Purchases of stock-in-trade	-	-	-	
	(c) Changes in inventories of finished goods and work-in-progress	_	_	-	
	(d) Employee benefit expenses	30.25	11.98	52.98	47.
	(e) Finance cost	0.71	0.79	2.84	2.
	(f) Depreciation and amortisation expenses	4.97	4.17	21.20	18.
	(g) Other expenses	3.50	90.25	269.47	184.
	Total expenses (IV)	39.43	107.19	346.49	253.
V	Profit before exceptional items and tax (III - IV)	(22.64)	(66.28)	(170.13)	(88.6
V١	Exceptional Items			-	-
۷II	Profit after exceptional items and before tax (V+VI)	(22.64)	(66.28)	(170.13)	(88.6
VIII	Tax expense				
	- Current year	-	-	-	
	- Deferred tax	1.74	(1.42)	1.74	(1.4
	- Short / Excess Provisions	-	1.99	-	1.
	Total Tax Expense	1.74	0.57	1.74	0.
ΙX	Net Profit for the period/year (VII - VIII)	(24.38)	(66.85)	(171.87)	(89.2
Χ	Other Comprehensive Income/(Loss)				
	A (i) Items that will not be reclassified to profit or loss	-	2.20	(2.31)	2.
	(ii) income tax relating to items that will not be reclassified to profit or loss	_	_	-	
	Total other comprehensive income/(loss), net of taxes	-	2.20	(2.31)	2.
ΧI	Total comprehensive income for the period (IX+X)	(24.38)	(64.65)	(174.18)	(87.0
	Paid up equity share capital (Face value of `10 each)	360.00	360.00	360.00	360.
XIII	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet.		_	642.85	199.
ΧIV	Earnings Per Share (of Rs. 1 each) (not annualised):				
	(a) Basic (Rs)	(0.68)	(1.86)	(4.77)	(2.4
	(b) Diluted (Rs)	(0.68)	(1.86)	(4.77)	(2.4

The above audited financials results were approved in the meeting of the board of directos held on 27th May 2025 reviewed and recommended by the Audit Committee

The company has accquired 69.5% of Truhealthy Wellness Private limited in Mar 25 and it became subsidiary

of Relic Technologies Ltd. Hence previous period quarters are not comparable.

The figures for the last quarter are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published unaudited year to date figures up to the third quarter of the financial year

Previous periods' figures have been regrouped and redassified wherever necessary for the purpose of comparisor Pursuant to approval of Shareholders of the Company at their meeting held on 18th March 2025, The Company has issued 15,50,000 equity shares of Rs. 10 each at a price of Rs. 85 each. However, the allotment of the said shares was completed on 5th April 2025 and hence the same is not reflected as on 31st March 2025.

The Company is engaged in single business segment. The above is an extract of the detailed format of quarterly and year to date financial results filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. the full format of the quarterly and year to date Financial Results alogn with the Auditors Report are available on the website of the BSE Limited and have been posted on the Company's website i.e. https://relictechnologies.in/ and can be accessed by scanning the QR Code given below.



For and on behalf of the Board of Directors of RELIC TECHNOLOGIES LTD

Baijoo Raval Wholetime Director DIN: 00429398

BUREAU VERITAS

Entification

NABCE



Place: Mumbai

Date: 27th May 2025

JAINEX AAMCOL LIMITED Regd Off & Works: L-3 MIDC. Industrial Area. P.O. Chikalthana, Aurangabad 431006 Tel: +91 240 6614480 Fax No. +91 240 2482208

Email: kb@inxaamcol.co.in/info@inxaamcol.co.in CIN: L74999MH1947PLC005695 EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER AND YEA			EAR ENDED MARCH 31, 2025			(Rs. in Lakhs, except EPS)		
Sr.	PARTICULARS	C	Quarter Ended			Year Ended		
No		3/31/2025 Reviewed	12/31/2024 Reviewed	3/31/2024 Reviewed	3/31/2025 Audited	3/31/2024 Audited		
1	Total Income from Operations	597.84	658.00	615.13	2384.82	2098.02		
2	Net Profit / (Loss) for the period	-11.31	1.64	44.8	43.57	74.52		
	(Before tax, Exceptional and/or Extraordinary items)							
3	Net Profit / (Loss) for the period before Tax	-11.31	1.64	44.8	43.57	74.52		
ı	(Before tax, Exceptional and/or Extraordinary items)							
4	Net Profit / (Loss) for the period after tax	-7.25	1.17	31.21	34.49	51.94		
l	(After Exceptional and / or Extraordinary items)							
5	Total Comprehensive Income for the period	-7.25	1.17	31.21	34.49	51.94		
l	comprising Profit / Loss for the period (after Tax)							
ı	and other Comprehensive Income (after Tax)							
6	Equity Share Capital	149.94	149.94	149.94	149.94	149.94		
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each)							
l	(for continuing and discontinuing operations)							
ı	Racio & Diluted	-0.48	0.08	2.09	2.30	3.47		

0.08 . The above is an extract of the detailed Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website

www.jainexaamcol.com. 2. The aforesaid Unaudited financial results have been reviewed by the Audit Committee & subsequently approved by the Board of Director.

of the Company at their meeting held on 05/27/2025

3. The figures have been rounded to the two decimals of the lakhs. Previous year's figures have been regrouped, recast and rearranged wherever necessary to make them comparable with the current period figures.

For JAINEXAAMCOL LIMITED

CHIEF FINANCIAL OFFICER & WHOLE-TIMEDIRECTOR

निवास हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

(पुर्वीची इंडोस्टार होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, बापुढे सदर एनएचएफपीएल म्हणून संदर्भीत) नींद. कार्यालय: बुनिट क्र. ३०५, ३रा मजला, विंग २/ई, कॉपीरेट ॲव्हेन्यु, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३.



NIWAS

कपीएल यांनी खालील कर्जदारांना निवासी जागेच्या तारणा समोर गृहकर्ज/तारण कर्ज/बांधकाम कर्ज मंजुर केले होते. सदर कर्जाचा भरण

अनियमित आहे आणि त्यांचे खाते राष्ट्रीय हौसिंग बँक/आरबीआयद्वारे दिलेल्या निर्देशनानुसार नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले एनएचएफपीएल यांनी सदर सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये सचना वितरीत केली आणि त्यानसार सदर मागणी सचनेच्य तारखेपासन ६० दिवसात संबंधित कर्जदारांना एकुण थकबाकी रक्कम जमा करण्यास कळविण्यात आले होते. खालील कर्जदारांना कळविण्यात येत आहे की, सदर मागणी सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात एकूण देय रक्कम तसेच लागू असलेले सर्व शुल्क व व्याज जमा करावे. अन्यथा एनएचएफपीएल यांच्याकडून मालमत्तेचा ताबा घेण्याच्या अधिकारासह कारवाई केली जाईल आणि थकबाकी रक्कम तजवीज करण्याच्या प्रक्रियेत

कर्जदारांना मालमत्तेचे मालकीत्वावरील तृतीय पक्ष अधिकार करण्यापासून रोखण्यात येत आहे

अ. क्र.	ठिकाण/कर्ज खाते क्रमांक	कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदाराचे नाव	मागणी सूचना पाठविण्याची तारीख	मागणी सूचनेनुसार देय रक्कम
१	मुंबई विरार LNVIRLAP-02180000711 LNVIRLAP-03180000721	सुभाष सदाशिव रांजणे (कर्जदार), अक्षदा सुभाष रांजणे (सह-कर्जदार)	१२.०५.२०२५	रु.४,६८,५०१/- (रुपये चार लाख अडुसष्ट हजार पाचशे एक फक्त)

मालमत्तेचे तपशिल - मालमत्ता असलेले फ्लॅट क्र.५. मोजमाप क्षेत्र समारे २५० चौरस फट बिल्ट अप क्षेत्र. तळ मजल्यावर ओम जीवदानी दर्शन सहकारी ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारतीत, सर्वे क्र.९२, हिस्सा क्र.१०, एच.आर. क्षेत्र ०-२१-० गाव - विरार (पूर्व) विरार महानगरपालिका, तालुका आणि नोंदणी उपजिल्हा वसई-२, विरार, जिल्हा आणि जिल्हा ठाणे येथील सर्व भाग व खंड आणि खोलील चतुसिमा - पूर्व - सध्याच्या परिस्थितीनुसार, पश्चिम - सध्याच्या परिस्थितीनुसार, उत्तर - सध्याच्या परिस्थितीनुसार दक्षिण - सध्याच्या परिस्थितीनसार

7	बोईसर	गीता लल्लन झा (कर्जदार),	२०.०५.२०२५	₹.१५,५१,१७१/-
	LNBOS0HL-10210019650	लल्लन शिव नारायण झा (सह कर्जदार)		(रुपये पंधरा लाख एकावन्न
				हजार एकशे एकाहत्तर फक्त)

मालमत्तेचे तपशिल - मालमत्ता असलेले फ्लॅट क्र.१०३. पहिल्या मजल्यावर, सी-विंगमध्ये मोजमाप क्षेत्र समारे ५२.०४ चौ.मीटर बिल्ट अप क्षेत्र. स्टॉबेरी म्हणून ज्ञात इमारत क्र.१ मध्ये. स्ट्रॉबेरी सी-विंग सहकारी गृहनिर्माण सोसायटी मर्यादित म्हणून ज्ञात सोसायटी, जमीन असलेले सर्वे क्र.२६० वर बांधलेले, हिस्सा क्र. भाग सर्वे क्र.२५७, हिस्सा क्र.१, गाव - निलेमोर, तालुका - वसई, जिल्हा - पालघर येथील सर्व भाग व खंड आणि खालील चतुसिमा - पूर्व - सध्याच्या परिस्थितीनुसार, पश्चिम - सध्याच्या परिस्थितीनुसार, उत्तर - सध्याच्य परिस्थितीनुसार, दक्षिण - सध्याच्या परिस्थितीनुसा

3	কর্বন LNKJTLAP-08230034715	राजेंद्र दत्तात्रेय विशे (कर्जदार), सुगंधा राजेंद्र विशे (सह-कर्जदार)	२०.०५.२०२५	रु.५,०८,९७४/- (रुपये पाच लाख आठ हजार नऊशे चौऱ्याहत्तर फक्त)
				_

मालमत्तेचे तपशिल - मालमत्ता असलेले घर क्र.१२८, मोजमाप क्षेत्र सुमारे १२९६ चौ.फूट, गाव - सातगाव, ता - शाहपूर, जिल्हा ठाणे, ग्रामपंचायत सातगावच्या स्थानिक हद्दीतील खालील सीमा आहेत- पूर्व - अंतर्गत रस्ता, पश्चिम - श्री. हरद यांचे घर, उत्तर - श्री. गोपाळ अण्णा हजारे यांचे घर, दक्षिण - अंतर्गत रस्ता

प्राधिकृत अधिकार

वाघानी टेक्नो-बिल्ड लिमिटेड

सीआयएन: एल७४९९९एमएच९९४पीएलसी १८७८६६ ई-मेल:vtbl1987@gmail.com वेबसाईट:www.vaghanitechnobuild.com, नोंदणीकृत कार्यालयः ९०३ व ९०४, ९वा मजला, कृषल कमर्शियल टॉवर, जीएम रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००९, महाराष्ट्र

शुद्धिपत्रक दैनिक मुंबई लक्षदीप या वृत्तपत्रात दिनांक २८ मे, २०२५ रोजी प्रकाशित कंपनीच्या वित्तीय निष्कर्षाचे शुद्धिपत्रक. कृपया खालीलप्रमाणे निष्कर्ष तक्त्याचे शिर्षक तपशील व सुधारित तारखा वाचाव्यात.

तपशील ३१.०३.२०२५ ३१.१२.२०२४ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२५ हे.०३.२०२५ हे.०३.२०२५ हे.०३.२०२५ हे.०३.२०२५		संपलेली तिमाही			संपलले वर्ष	
	तपशील					३१.०३.२०२४ लेखापरिक्षित

वर नमद तारखा व तपशिलाशिवाय आकड्यांमध्ये कोणताही बदल नाही.

ठिकाण: अहमदाबाद दिनांकः २८.०५.२०२५

वाघानी टेक्नो-बिल्ड लिमिटेडकरित सही/- जितनकुमार तुलसीभाई पटेल व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन:०१४७३१५८)

नाशिक, दि. २८: स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून शिवसेना (उबाठा-गट) आणि काँग्रेस यांच्यात पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून शाब्दीक हल्ले सुरू झाले आहेत. राहुल गांधीनी नाशिकमध्ये पाऊल टाकल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा उबाठा गटाचे नेते बाळा दराडे यांनी दिला आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (उबाठा) नाशिकमधील नेते बाळा दराडे यांनी राहुल गांधी यांना इशारा

अल्ट्राटेक सिमेन्ट लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: बी विंग, अहुरा सेन्टर, २रा मजला, महाकाली गुंफा रोड, अंधेरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००९३.

कंपनीद्वारे दय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जातील.

र कोणीस सदर राजसवर वय दावा जसल्यास त्यांना १५ ।दवसात कपनाच्या नादणाकृत कायालयात त्यांचा दावा सादर करावा.							
धारकाचे	फोलिओ	भागांची	प्रमाणपत्र	अनुक्रमांक			
नाव	क्र.	संख्या	क्र.	पासून – पर्यंत			
रामा मेहरोत्रा	८०२४६५७९	८०	२९३४३	३१०७९७१३–३१०७९७९२			
		२०	<i>११६७</i> ১	३३३९०४१६–३३३९०४३५			
ठेकाण: मुंबई				नाव:			
देनांक: २९.०५.२०२५				रामा मेहरोत्रा			

लार्सन ॲण्ड ट्युब्रो लिमिटेड

लिय: एल ॲण्ड टी हाऊस, बॅलार्डा इस्टेट, नरोत्तम मोरारजी मार्ग, मुंबई, महाराष्ट्र–४००००१. येथे सुचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाल्याची नोंद करण्यात आली आहे आणि याऐव

रुपनाद्वार दुय्यम भागप्रमाणपत्र ।वतरात कल जाताल. त्रर कोणास सदर शेअर्सवर वैध दावा असल्यास त्यांनी १५ दिवसांत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात त्यांचा दावा सादर करावा.						
धारकाचे	फोलिओ	भागांची	प्रमाणपत्र	अनुक्रमांक		
नाव	क्र.	संख्या	क्र.	पासून – पर्यंत		
		900	26335	१३४९६४३-१३४९७४२		
	८०२४६५७९	ર્ષ	००६७১	४२३८१२८ –४२३८१५२		
		900	२०५८८५	१४०९२१८५४–१४०९२१९५३		
		રધ	588533	989293068-889293906		
रामा मेहरोत्रा		२००	३३२०६२	५७५३३२५१९–५७५३३२७१८		
		५०	३६२८४१	49८२८१३४३–49८२८१३९२		
		२५०	४८०६६०	६२२६३४६०७–६२२६३४८५६		
		2101	9222902	9393951217-939395171.1		

| १३३२१९२ | १३९२१६८०८४**-**१३९२१६८ ठिकाण: मुंबई दिनांक: २९.०५.२०२५

सुर्योद्य रमॉल फायनान्स वॅक लिमिटेड नॉद. व कॉर्प. कार्यालय: १९०१, शारदा टेरोसेम, प्लॉट क्र.६५, सेक्टर ११, सीवीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४. सीआवएन: यु६५९२३एमएच२००८पीएलसी२६१४७२ SURYODAY सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस

याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् त्रफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत **मे. सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड एसएसएफबीएल)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या ायम ३ सहवाचिता कलम १३[ँ](१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(२ भंतर्गत वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार/सह–कर्जदार/जामीनदार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० देवसांच्या आत देय रक्कम तसेच करारदराने त्यावरील पुढील व्याज, खर्च, शुल्क इत्यादी जमा करण्यास सांगण भाले होते. खाली दिलेल्या सचनांचे प्रकाशन आणि तमच्यावर पर्यायी सेवेचा मार्ग देण्यात येईल. कर्जाच्या योग्य

telefort and termo and a oven and		
कर्जदार / सह-कर्जदार/ जामीनदाराचे नाव	मागणी सूचना दिनांक	१७.०५.२०२५
कर्ज खाते क्र.२१७०४०००२९०४, २१७०६०००२९०५	एनपीए दिनांक	११.०५.२०२५
१. श्री. रमेशचन एम. पाल, माताप्रसाद रामलखन	एकूण थकबाकी	१५.०५.२०२५ रोजी
पाल यांचा मुलगा, २. श्रीमती ग्यांती देवी, रमेश चंद्रा यांची पत्नी.	रक्कम रू.मध्ये	₹.४0,८७,७८८. ९ ७

<mark>प्रतिभूत मालमत्तेचे/स्थावर मालमत्तेचे वर्णन:</mark> फ्लॅट क्र.२०३, क्षेत्रफळ कार्पेट क्षेत्र ६८६ चौ.फु. (एक मोकळे पार्किंग जागेसह), २रा मजला, डी विंग, इरवेटा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणू-ब्रात इमारत, कासा रिओ गोल्ड प्रोजेक्ट, गाव निळजी व घेसार, डोंबिवली (पुर्व)–४२१२०४, तालुक ज्ल्याण, जिल्हा ठाणे, जमीन सर्व्हे क्र.१२३/१, ९८/२भाग, ९८/३भाग, २२६/४भाग, ९८/२, ९८/३, २२६/४ व इतर, मौजे निळीजे, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे व नोंदणी जिल्हा ठाणे आणि उप-नोंदणी जिल्हा कल्याण, महाराष्ट्र येथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पुर्व: मोकळी जागा; पश्चिम: गतील रस्ता; **उत्तर:** सी विंग; **दक्षिण:** पोरी प्लाझा.

ठेकाण: ठाणे, दिनांक: २९.०५.२०२५ प्राधिकृत अधिकारी, सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

पर्ल ॲग्रीव्हेन्चर्स लिमिटेड

(पुर्वीची ब्ल्यु पर्ल टेक्सस्पीन लिमिटेड) **नोंद. कार्यालय:** कार्यालय क्र.३२, व्यापार भवन, ४९ पी.डी. मेल्लोरोड, मुंबई-४००००९, महाराष्ट्र, भारत

सीआयएन: एल४६२०९एमएच१९९२पीएलसी०६९४४७, वेबसाईट:www.bluepearltexspin.com ई-मेल:bluepearltexspin@gmail.com, मोबाईल क्र.:+९१ ९०८११८९९२७ ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता

लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे दिनांक २७ मे, २०२५ रोजी झालेल्या सभेत ब्ल्यु पर्ल ॲग्रीव्हेन्चर्स लिमिटेड (कंपनी) च्या . संचालक मंडळ, लेखा समितीद्वारे शिफारशीवर आधारित कंपनीचे वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे वितरीत लेखापरिक्षक अहवाल यासह सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ नसार आहे.

वैधानिक लेखापरिक्षकांच्या लेखापरिक्षण अहवालासह वर नमुद केलेले वित्तीय निष्कर्ष ब्ल्य पर्ल टेक्सस्पीन लिमिटेडच्या वेबसाईटवर व स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदर अहवाल खाली दिलेल्या क्युआर कोड स्कॅनिंगद्वारे पाहता येईल.



डीआयएन: १०२१८८४० युनियन बँक ऑफ इंडिया (वसई पूर्व गोखिवरे शाखा) जिला, मुंदापथ रेसिडेन्सि, गोखिवरे शाखा, वसई पूर्व, जिल्हा पालघर-४०१३०३. संपर्क: ०२५०-२४६४८०८

सदर वित्तीय निष्कर्ष खाली दिलेल्या

सही / - रिशीकमार गोसाई

व्यवस्थापकीय संचालक

क्युआर कोड स्कॅनिंगद्वारे पाहता येईल.

ब्ल्यु पर्ल ॲग्रीव्हेन्चर्स लिमिटेडकरिता

यूनियन बैंक Union Bank

ताबा सूचना (रुल्स ८(१)) (स्थावर मालमत्तेकरिता) गाअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट २००२ (कायदा क्र.५४/२००२) अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया, वसई पूर्व ोखिवरे शाखे**चे प्राधिकत अधिकारी आहेत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम हिवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक ०८.०८.२०२३ रोजी वितरीत केलेल्य गणी सूचनेनुसार कर्जदार **श्री. सोहिल बालाराम बोले** व <mark>श्री. प्रतिश बाळाराम बोले</mark> यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासु

० दिवसांच्या आत देय रक्कम रु.१०,५६,२८९.४६/ – (रुपये दहा लाख छपन्न हजार दोनशे एकोणनव्वद आणि पैर हेचाळीस फक्त) तसेच पुढील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते. र्जिदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्य येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमद केलेल्या मालमत्तेचा ताबा कायद्याच्या कलम १३(४) सहवाचित सदर अधिनियमाचे नियम ८ अन्वये २३ मे, २०२५ रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू न आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक ऑफ इंडिया** यांच्याकडे देय थकबाकी रक्कम रु.१०,५६,२८९.४६/**– (रुपये दहा लाख छपन्न हजार दोन**शे <mark>एकोणनव्वद आणि पैसे सेहेचाळीस फक्त)</mark> त्यावरील व्या

कर्जदार तसेच जामिनदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की. कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतदीनसा प्रतिभत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, बी विंग, श्री कृष्ण अपार्टमेंट, गाव सोपारा, नालासोपारा पश्चिम, तालुका वसई, जिल्हा प्राधिकृत अधिकारी

. देनांकः २३.०५.२०२५

यनियन बँक ऑफ इंडिया

पीएस आयटी इन्फ्रास्ट्रक्चर ॲंण्ड सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३०८, बी२बी अगरवाल सेन्टर, मालाड इंडस्ट्रीयल इस्टेटजवळ, कांचपाडा, मुंबई–४०००६४ सीआयएन: एल७२९००एमएच१९८२पीएलसी०२७१४६ ई-मेल:psitinfra@gmail.com, वेबसाईट:www.psitinfrastructure.co.in

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२५ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२४ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२५ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२४ लेखापरिक्षा
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	90.08	६८५.०३	90.08	२०७१.८३
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष				
	साधारण बाबपुर्व)	0ال.5	(१०४१.५९)	(५७.६२)	(२७३०.४९
₹.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	٥.७٥	(9089.48)	(५७.६२)	(२७३०.४९
8.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	0.00	(1001.33)	(30.44)	(4020.0
	(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)				
	(करानंतर) आणि इतर सर्वंकष				
	उत्पन्न (करानंतर))	२३.२१	(9089.4९)	(४३.१४)	(२०४३.२९
4.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु.१०/– प्रत्येकी)	4308.00	4308.00	4308.00	4308.00
ξ.	इतर समभाग	7204.00	7204.00	(9990.88)	
0.	उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व)			(. , , , ,	
	रू.१०/- प्रत्येकी				
	(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)		, ,	, ,	l , ,
	अ) मूळ ब) सौमिकृत	0.083	(१.९३७) (१.९३७)	(0.020)	(३.८०१) (३.८०१)
	ब) सामकृत	0.085	(1.530)	(0.000)	(३.८०५)

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक प्रक्रसचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या vww.psitinfrastructure.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com बसाईटवर उपलब्ध आहे.

दिनांक: २७ मे. २०२५



कवरलाल के. ओझ

पीएस आयटी इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड सर्विसेस लिमिटेडकरि

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the

Original Allotment Letter Dated 14/10/2011 in the name o MR. DINANATH GANGARAM BERDE of Flat G/14, Ground Floor, SAHAJIVAN (SRA) Co-op. Housing Society Limited, CTS No.226/20 part, Kokan Nagar Kokan Nagar Road, Bhandup (W), Mumbai 400078, has been lost & N.O.C 65562-2025, Dated 27/05/2025.

If anyone Finds it or having any claim / objection should contact at above address within

MR. AVINASH SHIVAJI MORE

जाहीर सूचना

आमचे अशिल श्री मंजय गोविंद भिरुद्र श्रीमर्त सुशीला गोविंद भिरुड आणि श्रीमती कविता संजय . भिरुड यांच्या वतीने सूचना देण्यात येत आहे की हे श्री गोविंद वाना भिरूड यांचे कायदेशीर वारस आहेत, ज्यांचे १७.१२.२०१० रोजी निधन झाले आणि जे मालमत्त असलेल्या फ्लॅट क्र.१०५, मोजमाप क्षेत्रफळ २२५ चौरस फूट कार्पेट म्हणजे २०.९१ चौरस मीटर कार्पेट क्षेत्र, पहिल्या मजल्यावर, 'ए' विंग, आणि न्यू चंद्रनगर कोहौसो लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, टिका क्र.१८, सिटी सर्वे क्र.७२, टिका क्र.१९, सिटी सर्वे क्र.२७ आणि २८, नौपाडा पोलिस स्टेशनजवळील गाव, एल.बी.एस. मार्ग, नौपाडा ठाणे (पश्चिम) ४००६०२, महसूल गाव: नौपाडा, तालुका आणि जिल्हा - ठाणे, नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे हद्दीतील (सदर मालमत्ता

चे मालक होते. आमचे अशिल असे सांगतात की, ते श्री. गोविंद वान भिरुड (सध्या मयत) यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत आणि याद्वारे आम्ही आमच्या अशिलांच्या कायदेशीर वारसा दाव्यावरील दावेदार/आक्षेप घेणां किंवा आक्षेपकर्ता यांचे दावे किंवा आक्षेप, ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत, खालील कार्यालयात, त्यांच्या/तिच्या/त्यांच्या दाव्यांच्या/ आक्षेपांच्या समर्थनार्थ अशा कागदपत्रांच्या प्रती आणि इतर पुरावे सादर करण्याचे आवाहन करतो. जर वर नमद केलेल्या कालावधीत कोणतेही दावे / आक्षेप प्राप्त डाले नाहीत. तर आमचा अशिल मयत सदस्याच्य मालमत्तेतील शेअर्स आणि हितसंबंधांचे हस्तांतर

करण्यास मोकळा असेल.

एमएपी९ लिगल विकल आणि मलागा २०२. नाखवा एन्क्लेव्ह, एम.जी. रोड नौपाडा पोलिस स्टेशनसमोर, विष्णु नगर ठाणे - पश्चिम - ४००६०२

जाहीर सूचना

ार्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, १) स्वर्गीय श्रीमती योगिनी राकेश शाह (१/३ अविभाजीत शेअर्सधारक) व २) श्रीमती चेतना जिकेश शाह (१/३ अविभाजीत शेअर्सधारक) व ३) श्री. बिरजु जसवंतलाल **शाह** (१/३ अविभाजीत शेअर्सधारक) हे फ्लॅट जागा अर्थात फ्लॅट क्र.बी/१, बी विंग, तळमजला, क्षेत्रफळ ३९०.२५ चौ.फु. कार्पेट, ड्रीमलॅण्ड को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत, लिंक रोह, योगी नगरजवळ, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१ येथील जागेचे मालक आहेत आणि अनुक्रमांक १११ ते ११५ (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्सचे भाग प्रमाणपत्र क्र.२३ (यापढे सदर फ्लॅट व सोसायटी व भाग प्रमाणपत्र म्हणून संदर्भ) चे धारक आहेत. स्वर्गीय श्रीमती योगिनी राकेश शाह या सदर फ्लॅटमधील १/३ अविभाजीत शेअर्सच्या मालक असून यांचे २३.०५.२०२५ रोजी आणि त्यांचे पती स्वर्गीय श्री. राकेश जसवंतलाल शाह यांचे यापुर्वीच २७.०८.२०२३ रोजी सदर फ्लॅटमधील त्यांचे अविभाजीत शेअर्सबाबत त्यांच्या हयातीत कोणतेही नामांकन करता निधन झाले.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत अधिकार, हक्क/दावा/आक्षेप असल्यास किंवा मयताचे १/३ अविभाजीत शेअर्स त्यांचा मूलगा अर्थात श्री विश्वा राकेश शाह यांच्या नावे हस्तांतरणास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा लेखी स्वरुपात आवश्यक कागदोपत्री पुराव्यांसह (पृष्ठचर्थ दस्तावेजांशिवाय कोणताही दावा/आक्षेप स्विकारले जाणार नाही आणि माझे अशिला समोर अंमलबजावणीसाठी वैध असणार नाही). खालील स्वाक्षरीकर्त्यांचे कार्यालय-**कार्यालय क**.४. तळमजला, आशो-पालव, मॅकडोनाल्डसच्या पुढे, एस.व्ही. रोड, तिरुमाला शोरुम समोर, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसात** कळवावे अन्यथा असे सर्व दावा त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि मयताचे /३ अविभाजीत शेअर्म त्यांचा मलगा अर्थात श्री. विश्वा राकेश शाह यांच्या नावे हस्तांतरणाची प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी सोसायटीकडे अर्ज करतील

आज दिनांकीत २९ मे. २०२५

सही/ श्री. कमलेश आर. मौर्या वकील उच्च न्यायालय

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येते की, सदनिका क्र.७८/ ६१६, मोतीलाल नगर ३ जय अंबेमाता सहकारी गहनिर्माण संस्था लि.. मोतीलाल नगर क्र.३. गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००१०४ (यापुढे सदर सदनिका असे म्हटले जाईल), हे **दिवंगत** रामकृष्ण गोपाल सावंत यांच्या नावावर आहे. जे त्योंना एमएच अँड एडी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी वाटप पत्र क्र.२०६६, दिनांक १९.०९.१९६५ अंतर्गत वाटप केले होते.

सदर दिवंगत रामकृष्ण गोपाल सावंत यांचे

०२.१०.१९९३ रोजें। निधन झाले आणि त्यांच्या मृत्यनंतर त्यांच्या पत्नी दिवंगत **श्रीमती सत्यभामा** रामकष्ण मावंत यांचेही २० ०५ १९९८ रोजी निधन झाले आणि त्यांच्या दोन्ही मलांचे (१) **दिवंगत श्री. प्रकाश रामकृष्ण सावंत** यांचे २३.०४.२०२४ रोजी निधन झाले आणि (२) दिवंगत श्री. सूर्यकांत रामकृष्ण सावंत यांचेही २२.०८.२०२२ रोजी निधन झाले आणि त्यांच्या सून श्रीमती सुलभा सूर्यकांत सावंत यांचेही १५.०८.२०२२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात (१) श्रीमती शोभा रघुनाथ खामकर (पूर्वीची रत्नमाला रामकृष्ण सावंत), (२) श्रीमती सलोनी सचिन चव्हाण (पूर्वीची सारिका सूर्यकांत सावंत), (३) श्रीमती स्मिता सुर्यकांत सावंत, (४) श्री. समीर प्रकाश सावंत, (५) श्री. संदेश प्रकाश सावंत, (६) श्री. संकेत प्रकाश सावंत, (७) सौ. वृषाली सुरेश परब (पूर्वीची मालिनी रामकृष्ण सावंत), (८) कु. विजया रामकृष्ण सावंत, (९) श्री. अरविंद रामकृष्ण सावंत आणि (१०) श्रीमती अंजली श्रीकृष्ण राणे (पूर्वीची अंजली रामकृष्ण सावंते) आणि (११) सौ. छाया प्रकाश सावंत हे त्याचे एकमेव कायदेशीर वारस म्हणन आहेत.

सदर सदनिकेच्या संदर्भात १९.०९.१९६५ रोजी जारी केलेले सदर वाटपपत्र क्र. २०६६ गहाळ झाले आहे. सदर सदनिकेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचा कोणताही हक्क, शिर्षक, हितसंबंध, दावा किंवा मागणी असलेल्या कोणत्याही व्यक्तीने. हे प्रकाशन झाल्यापासून **१५ दिवसांच्या** आत सदर सदनिकेच्या कागदोपत्री पुराव्यासह लेखी स्वरूपात ते खालील स्वाक्षरीकार विकलाला कळवावे. अशक्य झाल्यास अशा दाव्यांचा कोणताही संदर्भ न घेता वाटाघाटी पर्ण केल्या जातील आणि जर कोणताही दावा असेल तर तो सोडून देण्यात आला आहे किंवा माफ करण्यात आल आहे असे मानले जाईल.

वकिल सबा नियाज अन्सारी

पत्ता: ६३५, बीपीटी रेल्वे लाईन, गेट क्र.४, वडाळा, मुंबई-४०००३७. दूर.:८७७९०२७०७०

दिनांक: २९.०५.२०२५